# GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd. Office: 73A SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096 Tel No: 022-44884488, Fax No: 022-28290603 CIN: L40109MH2006PLC163731

Website: www.giesl.in; E-mail ID: investors@giesl.in

#### September 09, 2021

BSE Limited	National Stock Exchange of India Ltd.
Corporate Relationship Department	Exchange Plaza,
P.J. Towers,	Bandra-Kurla Complex,
Dalal Street, Fort,	Bandra (East)
Mumbai - 400 001	Mumbai - 400 051
Scrip Code : 533048	Symbol: GISOLUTION

Sub: Newspaper Advertisement for Notice of 15th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

Please find attached copy of advertisement published in newspapers - Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) regarding Notice of 15<sup>th</sup> Annual General Meeting to be held on Thursday, 30<sup>th</sup> September, 2021 at 3.30 PM IST through Video Conferencing/ Other Audio Visual means, other information namely remote e-voting, book closure and information related to 15<sup>th</sup> AGM of the Company.

The above information is also available on the website of the Company www.giesl.in

Request you to take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For GI Engineering Solutions Limited

Pranjali Joshi

**Company Secretary & Compliance Officer** 

### **ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED**

(formerly known as OAIS Auto Financial Services Limited) (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited) Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: +91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: + 91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

#### **APPENDIX IV [RULE 8(1)]** POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the ORIX Leasing & Financial Services India Limited. under the Securitisatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002) and in exercise of the power conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise powers conferred on him/her under sub-section (4) of Sectio  $13\,of\,the\,said\,Act\,read\,with\,Rule\,8\,of\,Security\,Interest\,Enforcement\,Rules, 2002.$ 

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealings with the property/ies will be subject to the charge of ORIX Leasing & Financial Services India Limited., for the amount mentioned in the demand notice and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Demand

Date & Type

No.	Loan Account No.	Name of the Borrower/Co Borrower	Demand Notice date & Amount	Date & Type of possession Taken	Description of the Immovable Properties
1	LN000000007296	1. Rajpalsingh Daudhar 2. Mrs. Karamjeet Kaur	1-June-2021 & Rs.41,92,372.27/-	1 <sup>st</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All That Piece and Parcel of Flat No. 203 2nd Floor, B wing, Gaurav Regency (ABCD CHSL, Cluster 2, Beverly Park, Kanakia Road, Mira Road, (E), 401107, Dist. Thane Maharashtra
2	LN0000000014172	Sakiya Saffiuddin Khan     Mr. Saffiuddin Khan,     Miss Nisha Khan	1-June-2021 & Rs. 30,43,971.44	1 <sup>st</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All Piece and Parcel of Flat no.702, 7th Floor, A wing, Anurag Ganga CHSL, Ganga Complex, Naya Nagar, Lodha Road, Mira Road (East), Thane – 401107.
3	LN0000000016975	Mr. Rataram Sujaramji Choudhary     Mrs. Kanyadevi R Choudhar,     Mrs. New Purnima Traders	21-June-2021 & Rs.50,21,589.71	1 <sup>st</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All Piece and Parcel of Room No.D-44 Ground Floor, Shree Shramik CHSL, Sec-4 Near Ranchhod Padhiyar Udhyan, RSC Road Number 39, Charkop, Kandiva (West)-400 067.
4	LN0000000015285	Ramesh Shekar     Shetty     Mrs. Neeta Ramesh     Shetty	1-June-2021 & Rs.41,69,323.97	2 <sup>nd</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All That Piece and Parcel of Flat No. 303 3rd floor, Harshad CHSL, Manisha Nagar Near TMC Swimming Pool, Kalwa (West) Thane 400605.
5	LN0000000013594	1. Media Lexicon 2. M/s Shekhar Mennon & Co, 3. Mr Shekhar Mennon, 4. Shweta Rohjra	01-June-2021, & Rs.33,08,750.89	2 <sup>nd</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All Piece and Parcel of Flat No. 302, 3rd Floor, G Wing, Fortune Green Heaver Residency, Plot No. 1, Matheran Panve Road, Panvel, Taluka Panvel, Dist. Raigad 410 206
6	LN0000000011668	Mr. Sonu     Laxmishankar Sahu     Mr. Pawankumar L     Sahu	21-June-2021, & Rs.71,17,771.59	2 <sup>nd</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All Piece and Parcel of Office No.12, 2nd Floor, Tiara Commercial Complex, Pokharar Road 2, Majiwada, Thane (West)
7	LN000000010466	Javed Ahmed     Mohamed Tauhid     Shaikh     Mrs Kasur Praveen J     Shaikh,     Mrs Sagar Belts	01-June-2021, & Rs.3,33,71,815.75	3 <sup>rd</sup> September, 2021 (Symbolic Possession)	All That Piece and Parcel of Residential Fla No.1603, 1604, 16th Floor, ZAINAB TOWER Byculla Division 251-253, Maulana Azar Road, Byculla, Mumbai-400 008.  All That Piece and Parcel of Residential Fla No.1202, 12th Floor, ZAINAB TOWER Byculla Division 251-253, Maulana Azar Road, Byculla, Mumbai-400 008.  All That Piece and Parcel of Residential Fla No.205, 207, 2nd Floor, ZAINAB TOWER Byculla Division 251-253, Maulana Azar Road, Byculla, Mumbai-400 008.
8	LN0000000012139	Mrs. Dhanashri Rohan Wadke     Mr.Rohan Dilip Wadke	21-June-2021, & Rs. 29,69,051.9	3 <sup>rd</sup> September, 2021 (Symbolic	All Piece and Parcel of B/ 301, Saudamir Building,Ganesh Peth Lane, Near Plaza Cinema, Dadar West, Mumbai-400028

AXIS BANK LTD.

Place : Mumbai

Last

Publication Date of

Possession Notice

Outstanding Dues (In Rs.) as

website i.e. https://www.axisbank.com/auction-retail.

Axis Bank Ltd., 3rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area, Mugalsan Road,

**E-Auction Sale Notice For** Sale of Immovable Property

ORIX Leasing & Financial Services India Limited

Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad – 380006

Airoli, Navi Mumbai - 400 708.

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property is mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 05/10/2021 for recovery of Rs. 3,02,34,018.18/- (Rupees Three Crore Two Lakh Thirty Four Thousand Eighteen and Paise Eighteen Only) as on 08/10/2018 (this amount includes interest applied till 31/12/2017) plus future interest and charges thereon due to the secured creditor from 1) Carpe Heat Transfer Pvt. Ltd, 2) Mr. Manish Kumar Carpenter, 3) Mrs. Vandana Manish Carpenter, 4) Mr. Lalit Kumar Carpenter, 5) Ms. Pooja Nishant Goyal, 6) Mr. Nishant Vasudev Goyal, 7) Ms. Asha Ajay Jaiswal, 8) Mr. Ajay K. Jaiswal, 9) Jagganath Prasad

Sharma The reserve price will be as mentioned in the below mentioned schedule. Please refer the appende		
auction schedule for necessary details:- Auction Schedule		
Description of Property	1) Shop No. 372, Lowers Floors, and admeasuring 291 sq.fts. carpet, Shopping Mall known as "Dreams The Mall", L.B.S Marg, Near Bhandup Railway Station, CTS No.642, 642/1 to 642/29, 654 of Village Kanjur and CTS No.426, Village Bhandup, Bandup (West), Mumbai-400 078 owned by Ms. Asha Ajay Jaiswal & Mr. Ajay K. Jaiswal 2) Bunglow No. 3H, 22, Talawandi, Kota, Rajasthan-324005 (built up: 1950 Sq.Ft) owned by Mr. Jagannath Prasad Sharma.	
Known Encumbrances (If Any)	Not Known	
Reserve Price (In Rs.)	1) Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakhs Only) Reserve Price for	

Reserve Price (In Rs.)	<ol> <li>Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakhs Only) Reserve Price for property No. 1 as mentioned in particulars of property.</li> <li>Rs. 80,00,000/- (Rupees Eighty Lakhs Only) Reserve Price for property No. 2 as mentioned in particulars of property.</li> </ol>		
Earnest Money Deposit (in Rs) Through DD/PO In Favor of Axis Bank Ltd. Payable at Mumbai	1) Rs. 4, 00,000/- (Rupees Four Lakhs Only) EMD for property No. 1 2) Rs. 8,00,000/- (Rupees Eight Lakhs Only) EMD for property No. 2		
Bid Incremental Amount	Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand only) # During the bidding process Authorised Officer as per his discretion may increase/decrease bid incremental amount		
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/Tender With EMD	1) Till <b>01/10/2021</b> latest by 05:00 P.M. at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Navi Mumbai - 400708 addressed to Mr. Ravindra More for bid Property No. 1 2) Till <b>01/10/2021</b> latest by 05:00 P.M. at Axis Bank Limited, G - 9, Mahima Trinity Mall, 3F-24, Swej Farm, New Sanganer Road, Jaipur – 302019 addressed to Mr. Punit Mathur for bid Property No. 2		
Date, Time and Venue for	1) On 05/10/2021 from 11.00 a.m. at Web Porta		

Opening of Blas.	https://www.bankeauctions.com	
	2) On 05/10/2021 from 2.00 p.m. at Web Portal	
	https://www.bankeauctions.com	
Date for Inspection of Properties	23/09/2021 from 3.00 pm to 5.00 pm, with prior appointment of authorized officer.	
Cost of Tender / Bid Cum Auction Form	Rs. 250/- per Bid Cum Auction Form	

Return of EMD of Unsuccessful Bidders	Within Seven working days from the date of Auction.
Last Date For Payment of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (inclusive of EMD)	The payment should be made on the same day or latter than next working day from the date of bid confirmation.
Look Data Can Daymont of	Within 15 days from the date of Cala Confirmation

Balance 75% of Highest Bid		
Loan Details		
Borrower/Guarrantors/ Mortgagor Name & Address	1) Carpe Heat Transfer Pvt. Ltd., 2) Mrs. Vandana Manish Carpenter, 3) Ms. Pooja Nishant Goyal, 4) Ms. Asha Ajay Jaiswal, 5) Mr. Manish Kumar Carpenter, 6) Mr. Lalit Kumar Carpenter, 7) Mr. Nishant Vasudev Goyal, 8) Mr. Ajay K. Jaiswal, 9) Jagganath Prasad Sharma	

Date of Demand Notice U/SEC. 13(2) of SARFAESIAct	11/10/2018
Amt. of Demand Notice U/s-13(2) of SARFAESIAct (in Rs.)	Rs. 3,02,34,018.18/- (Rupees Three Crore Two Lakh Thirty Four Thousand Eighteen and Paise Eighteen Only) being the amount due as on 08/10/2018 (this amount includes interest applied till 31/12/2017) plus future interest and charges thereon
Date of Physical Possession	07/11/2019 & 11/10/2019

09/11/2019 & 17/10/2019

Thousand Eighteen and Paise Eighteen Only) as on 08/10/2018 (this on 08/10/2018 amount includes interest applied till 31/12/2017) plus future interest and charges thereon For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's

Rs. 3,02,34,018.18/- (Rupees Three Crore Two Lakh Thirty Four

For any other assistance, the intending bidders may contact Mr. Sagar Padwal Contact No. +91-9930874485 & Mr. Pradeep Vishwakarma +91-9821400990 (Mumbai) & Mr. Punit Mathur +91-7023333023 (Rajasthan) of the Bank during office hours from 9:30 a.m. to 4:00 p.m.

This Notice should be considered as 30 Days' Notice to the Borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rule, 2002.

Date: 08/09/2021 **Authorized Signatory** Place : Airoli, Navi Mumbai

इंडियन बैंक



ALLAHABAD

/ASAI (W) BRANCH : 1, Homage Bhavan, Richmond Town-II. Bhabola Naka. Vasai (West) Dist. Palghar-401 202 · Ph. No.: (0250) 2384777

Authorised Officer

Indian Bank

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

hereas the undersigned being the Authorised Officer of Indian Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets ar rity Interest (Second) [Act], 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Securi sterest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated mentioned below under Section 13(2) of the said Act calling upon you bein ne Borrowers mentioned below to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of recei of the said notice. The Borrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers mention erein below and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of vers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 o nis 03rd day of September 2021.

he Borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any ealings with the property will be subject to the charge of Indian Bank, Vasai (W) Branch for an amount as mentioned herein under and terest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the sec ssets.

Sr. No.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable Property
1.	Mr. Vishal Pandurang Gade (Borrower) AND Mrs. Anjali Vishal Gade (Co-Borrower)	Demand Notice Date: 11.06.2021 ₹ 28,35,456/- (Rs. Twenty Eight Lacs Thirty Five Thousand Four Hundred Fifty Six Only)	Flat No. 401, adm. 537.75 Sq. Ft. Carpet area, on the 4th floor, in F-Wing, in building type P, in building known as "Sanskruti Co-op. Hsg. Soc. Ltd.", Vasai-Nallasopara Link Rd., Vasant Nagari, Opp.Rashmi Divya Complex, situated at Revenue Village Achole, on land bearing Survey No. 2, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401 209, MH. within the jurisdiction of Vasai-Virar City Municipal Corporation in the Limit of Sub-Registration Office Vasai, Dist. Palghar
2.	Tanzeem Enterprise (Borrower) Prop. Mr. Tabrez Alam, S/o. Mohd. Rais Chowdhary, Mr. Tabrez Alam, S/o. Mohd. Rais Chowdhary (Borrower & Proprietor) AND Mr. Mohd. Rais Hasmullah Chowdhary (Guarantor & Mortgagor)	Demand Notice Date: 11.06.2021 ₹71,79,144/- (Rs. Seventy One Lacs Seventy Nine Thousand One Hundred Forty Four Only)	Flat No. C-503 adm. 632 Sq. ft. carpet area situated on the 5th floor, Wing C, in the building known as "Gokul Nagari Coperative Housing Society Limited", Thakur Complex, 90 feet Road, Kandivali (E), Mumbai-400 101, bearing C. T. S. No 703-C, of Village: Poisar, Taluka: Borivali in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban.
3.	K G N Grill and Aluminium Works (Borrower) Prop. Mr. Nazir Ahmed Khan, AND Mr. Nazir Ahmed Khan (Borrower, Proprietor & Mortgagor)	Demand Notice Date: 11.06.2021 ₹ 32,78,121/- (Rs. Thirty Two Lacs Seventy Eight Thousand One Hundred Twenty One Only)	Flat No. 603, 6th Floor, adm. 63.94 Sq. Mtrs. Built up area in the building known as "Aakash Classic-I", Queens Park, Royal Garden, Ramdev Park Road, Nr. Panchratna Park on the land bearing old Survey No. 369, New Survey No. 69, Hissa No. 24 situated at Village: Goddeo, Mira Road (E), Dist. Thane-401 107, MH.
4.	Mr. Suresh Ratnakar Mohite (Borrower & Mortgagor) Mrs. Pradnya Suresh Mohite (Co-Borrower) Mr. Ravindra Ratnakar Mohite (Guarantor(s))	Demand Notice Date: 11.06.2021 ₹ 8,46,899/- (Rs. Eight Lacs Forty Six Thousand Eight Hundred Ninety Nine Only)	Residential Flat No. 003, adm. 500 Sq. Ft. Super BUA, on the Ground floor, "A" Wing of the Bldg. known as "Shant-Kamal", Constructed on all that pieces and parcels of N. A. land bearing Survey No. 26, Hissa No. 10, adm. 510 Sq. Mtrs., Survey No. 26, Hissa No. 11, adm. 710 Sq. Mtrs., lying being and situate at Village Umele, Tal. Vasai, Dist. Palghar within the area of Sub-Registrar at Vasai No. 1.

Date: 03.09.2021

Place: Vasai, Maharashtra

#### MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

(A Government of Maharashtra Undertaking)

E Tender Notice No.36/2021-2022 (Mumbai)

E Tenders are invited for below work from registered contractors.

Sr. No.	Name of Work	Estimated Cost
1	Kudal Industrial Area M & R to Water Supply Scheme Providing & Fixing CPVC pipe line in WTP & Jack Well premises.	Rs. 3,92,740.00
2	Patalganga Indl.AreaM&R to roadsRepairs of roads for Patalganga Indl.Area	Rs. 39,16,279.00
3	M&R to Nivali water supply scheme Fixing and removing M.S. needles at K.T. Weir on Bav River. ( A.M.C. Work For the Period 2021 -2022. )	Rs. 8,21,160.00
4	Roha Industrial Area M&R to W.S.S., Fire Station & NRB at Roha Providing services for upkeeping and routine maintenance for various premises for the period of one year.	Rs. 22,73,108.00
5	M & R to Barvi Gravity main Annual maintenance of Raw water rising mains, Pure water rising mains at Jambhul and B.G. Mains from HSR to Pale ch 0.00m to 6300 m	Rs. 16,45,594.00
6	M&R to Ratnagiri water supply scheme for 2021-2022 Yearly maintenance of weirs at Harcheri, Nivsar, Anjanari, Ghativale and Asode weirs.	
7	Lote Parshuram Indl. AreaAMC WORK M & R to Effluent Collection & Disposal Scheme for 2021-2022 (Day-to day maintenance)	Rs. 41,24,095.00
8	M & R to W/S/S for Pen - Alibag RegionMaintenance of lawn at Alibag Office Premises & trimming of plants at Alibag office premises.	Rs. 7,02,830.00
9	M&R to W/S/S for Pen-Alibag Region Day to day Maintenance of 1300 mm dia M.S. pipelines laid for M/s RCF Thal.	Rs. 42,42,143.00
10	M&R to Seepz Water Supply SchemeProviding services for day to day maintenance of water supply scheme and allied works in Seepz Indl. area.	
11	M & R to Non Residential Building - Maintenance and Housekeeping services at MIDC Office Dombivli.	Rs. 12,35,800.00
12	Vile Bhagad Indl. Area Providing Infrastructure facilities to newly carved out C-36 Layout and allied works.	Rs. 3,06,75,675.00

The blank tender forms for above works will be available from 08/09/2021 to 22/09/2021 on MIDC's Website http://www.midcindia.org.

Interested agencies may upload their queries for above works before 13/09/2021. Answers to the queries / MIDC Clarification will be available from 17/09/2021 on Website of MIDC.

# MAHAGENCO

# NOTICE-SRM-48

	ra State Power Generation Co. Ltd		
ŀ	Following Tend	ers are published on <u>https://eprocurement.mahagenc</u>	<u>o₌in</u>
Sr. No.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated Value
1	210MW/EM/ T-444/ RFX- 3000021992	AMC of HT, LT and control cable laying with allied works required at EM-II, 210 MW, KTPS, Koradi.	Rs.10282.68/- Rs. 657268.52/-
2	210MW/EM/ T-445/ RFX- 3000022043	Work contract of annual comprehensive maintenance of Boiler Lift installed at U # 6 & 7, 210 MW, KTPS, Koradi.	Rs.19828.40/- Rs.1611840 /-
3	660MW/BM/ T-446/ RFX- 3000022111	Work of providing Service Personnel round the clock for attending running faults of RAPH EOT cranes of capacity 2T & 5T installed at Unit 09(660 MW) during AOH at KTPS Koradi.	Rs.6105/- Rs.260550/-
4	210MW/CIVIL /T-447/RFX- 3000022141	Providing and applying Painting to V <b>III</b> Type Quarters at KTPS Koradi.	Rs.29075/- Rs.2557500 /-
5	660MW/BM/ T-448/ RFX- 3000022199	Work of Package overhaul (as and when required) of Coal Mill MVM 32R and Raw Col Feeders EG 3651 in 3 x 660 MW Units at KTPS, Koradi.	Rs.51175/- Rs.4767544.32 /-
6	660MW/BM/ T-449/ RFX- 3000022197	Procurement of M.S. RIBBED SHEET for Boiler Skin casing in Unit-8, 9 & 10 at KTPS, Koradi.	Rs.21200/- Rs.1770000 /-
7	660MW/MPD/ T-450/ RFX- 3000022184	Work of transportation of various size steel sections from M/s. SAIL STEEL YARD, BUTIBORI (Nagpur) to Major Store, KTPS by Truck OR Trailer on as & when required basis.	Rs.10776.50/- Rs.727650 /-
8	660MW/CHP/ T-451/ RFX- 3000022206	Design, Supply, Installation & Commissioning of High Performance Energy Chain System for Side Arm Charger of CHP 3x660MW, KTPS, Koradi.	Rs.45915.30/- Rs.4241530 /-
9	660MW/TM/ T-452/ RFX- 3000022202	Work of Servicing, Overhauling and In-Situ repairing of High Pressure Drain Valves installed at 3X660MW unit at KTPS, Koradi through Open Tender.	Rs.17706/- Rs.1420673/-
10	660MW/BM/ T-453/ RFX- 3000022221	Work of upgradation of Secondary Super heater coils at penthouse of Boiler Unit 09(660MW) during Overhaul at KTPS Koradi.	Rs.68343/- Rs.6484260 /-
11	660MW/BM/ T-454/ RFX- 3000022214	Work of servicing & replacement of Coal Compartment Assemblies in Boiler Unit#09 (660MW) during overhaul at KTPS, Koradi	Rs.29682/- Rs.2618200 /-

FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI, NAGPUR.

MOBILE NO.: +91-8411958622, E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

**CHIEF ENGINEER (O&M)** MAHAGENCO, KTPS, KORADI

# **HEM HOLDINGS AND TRADING LTD.**

CIN:L65990MH1982PLC026823
Reg. Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai- 400053, | Email:compliance@hemholdings.com

NOTICE OF THE 39™ ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

. NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of Hem Holdings And Trading Limited (the Company) will be held through Video Conferencing("VC")/Othe Audio visual Means ("OAVM") on Thursday, 30th September, 2021 at 2.00 p.m, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made nereunder and the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs("MCA") and SEBI (collectively referred to as "applicable circulars"), to transactions the business se out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility only shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of auorum.

2. In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the financial statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with Company Depository Participants(s). Considering the COVID-19 pandemic, the Company shall not be able to provide service of documents to the shareholders, except through email. The aforesaid documents will also be available on the Company's website a www.hemholdings.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

3. Instructions for remote e-voting and e-voting during AGM  $\,$ 

a. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely, using the electronic voting system of NSDL during the period mentioned herein below ("remote e-voting").

b. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting.

c. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to caste their vote(s) again at the AGM.

d. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) an agency to provide ("remote e-voting") and participation in the 39th AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 39th AGM.

e. Information and instructions relating to e-voting have been sent to members through e-mail. Members are requested to carefully read the instructions mentioned in the notes forming part of Notice of the 39th AGM for remote e-voting and for attending AGM and e-voting at AGM.

g. The remote e-voting facility will be available during the following period: Date and time of Commencement of remote e-voting: September 27, 2021 at 9:00 am Date and time of end of remote e-voting: September 29, 2021 at 5:00 pm. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the

vote on resolution is cast by shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. Shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date 23rd September 2021 may cast their vote electronically.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the 39thAGM by email and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September , 2021, may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-Voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password?" or "Physical User Reservations" Password?" option available on www.evoting.nsdl.com

The Board of Directors of the Company has appointed MsDunna Meena Kumari Practicing Company Secretary, Bhilai as scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553.

For Hem Holdings & Trading Limited Sd/

Pooja Hirwani

CompanySecretary

Place : Mumbai

### GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096 Website: www.giesl.in; Email: investors@giesl.in; Telephone: 91 22 4488 4488; Fax: 91 22 2829 0603; CIN: L40109MH2006PLC16373127

NOTICE OF 15th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND **BOOK CLOSURE** 

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the Membe of the Company will be held on **Thursday, September 30, 2021** at 3:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as stated in the Notice of the AGM ("Notice") for which purpose the Registered office of the Company 73-A SDF III SEEPZ, Andheri East, Mumbai 400096 Maharashtra, shall be deemed as the venue

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is a norm to be followed and pursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 14/2020 dated April 08, 202 No.17/2020 dated April 13, 2020 read with General Circular No. 39/2020 dated No. 17/2020 dated April 13, 2020 feat will define Citizan No. 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 this AGM is being convened to be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the members at a common venue. In compliance with the said circular the Notice of the AGM is being served only via electronic mode to your email address registered with your Depository Participant /share transfer agent of the Company, i.e., Bigshare Services Private Limited, as the

completed on Tuesday, September 7, 2021. The Notice of the AGM inter-alia indicatir the process and manner of remote e-voting and e-voting at the AGM is available on th mpany's website <u>www.giesl.in</u>, also on the website of Stock Exchanges i.e. BSI Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a ww.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited at <u>https://www.evotingindia.com</u>.

Manner of registration and email addresses and casting vote through remote e-voting (i) Members holding shares in physical mode and who have not registered/update (f) Members incling snates in physical mode and win have not engistered, updated their email addresses with the Company/ RTA are requested to register/ update the same by making an application to the Company by email to and/o nvestor@bigshareonline.com and / or investors@giesl.in\_along with their detail: uch as Full Name (including name of the joint holder(s), if any), Folio Numbe Certificate number(s), mobile number and also attach an image of self- attested copy of share certificate (both sides) and PAN Card (of all joint holders) in PDF or JPEG

(ii) Members holding shares in dematerialised mode are requested to register/updat their email addresses with the relevant Depositories

Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015, the Company has provided electronic voting facility to it's member through Central Depository Services (India) Limited (CDSL). Members of the Compan holding shares in either physical or dematerialised form as on September 23, 2021 being the cut-off date may cast their vote through remote e-voting. The details a required under the aforesaid provisions are given hereunder:

	Date and Time of commencement of	Monday, September 27, 2021 at
remote e-voting		9.00 a.m.
	Date and Time of conclusion of remote	Wednesday, September 29, 2021 at
	e-voting	5.00 p.m.
The remote e-voting facility shall not be allowed beyond the aforesaid date and time.		

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be ntitled to avail the facility of remote e-voting and e-voting at the AGM. Any perso who has become a member of the company after dispatch of Notice may write to th Company's RTA, Bigshare Services Private Limited at address 1st Floor, Bharat Ti Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumba 400059 or email at investor@bigshareonline.com for procedure of obtaining login II and password. However, if the person already registered with CDSL for e-voting the the existing User ID and Password can be used for e-voting.

Members who are present in the meeting through VC / OAVM and have not caste their vote on resolutions through remote e-voting, shall be allowed to vote through e voting system during the meeting.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Kindly note, once you cast vote through remote e-voting, then you cannot modify you

vote later or vote at the AGM. However, you may attend the AGM.

The Notice of AGM along with the procedure for attending the AGM through VC and e voting has been sent to all the members by electronic mode and the same is availa on the website of the Company at www.giesl.in and on the website of the Centra Depository Services (India) Limited at https://www.evotingindia.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e voting System, you can write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or conta at 022-23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made

thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books vill remain closed from Friday, September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 both days inclusive) for the purpose of AGM.

The results of voting would be declared as stipulated under the relevant Rules and wi also be posted on the Company's Website

> For GI Engineering Solutions Limite Pranjali Josh Company Secretary 8 Compliance Office

lace: Mumbai

Dated: September 07, 2021

बँक ऑफ इंडिया रायगड झोनल कार्यालय. २रा मजला. हॉटेल मीरा माधव इमारत. एस.टी.स्टॅन्डजवळ, पोस्ट तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, पीन ४०२२०१. दूर: ०२१४१-२२२८९५ ई-मेल:ZO.raigad@bankofindia.com

#### जोडपत्र-(नियम-८(१) पहा) प्रत्यक्ष कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०५/०६/२०२१ मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. नागेश रामधन तिवारी यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. १६,००८७४(शब्दांत सोळा लाख आठशे चौऱ्याहत्तर मात्र) ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते

कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कस्त् केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १४ च्या अन्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ६ सप्टेंबर, २०२१ रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया**च्या रु. १६,००,८७४ व त्यावरील व्याजाच्या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १४ च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

थी. नागेश रामधन तिवारी यांच्या नावामधील सर्वे क ६९११ /२ सीटी अलिबाग, सीटी सर्वे क १३७४, गाव रेवदंडा, तालु अलिबाग, जिल्हा रायगडमधील गांगई अपार्टमेंट बाझारपेठ क्षेत्र ५५० चौ.फु., ३रा मजला फ्लॅट क्र. ३०३ संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग सीमाबद्धः उत्तरेकडेः मिळकतीचे एस.क्र.६९/१ हिस्सा क्र.३. दक्षिणेकडेः डॉ हिंगे व श्री खोपकर मिळकत

पूर्वेकडे: रेवदंडा मेन रोड, पश्चिमेकडे: ग्रामपंचायत रोड, .

दिनांक : ०६-०९-२०२१ सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाण : रेवदंडा बँक ऑफ इंडिया



शाखा: सात बंगला प्राण आशिष, पिकनिक कॉटेज, जे.पी. रोड अंधेरी (प.), जि. मुंबई उपनगर,

महाराष्ट्र-४०००६१

#### परिशिष्ट Ⅳ (नियम-८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने (सिक्युरिट ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य . (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०४.२०२१ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. संदिप मधुकर धस आणि सौ. संजिवनी संदिप धस यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम हु १०,८४,७९९.२५/- (रुपये दहा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे नव्याणव आणि पंचवीस पैसे मात्र दि. <u>३१/०३/२०२१ रोजीस+त्यावरील पुढील व्याज)</u> या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये या ३ सप्टेंबर, २०२१ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया** यांस रक्कम रु. १०,८४,७९९.२५/- आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

श्री. संदिप मधुकर धस, श्री. मधुकर धस यांचा मुलगा आणि सौ. संजिवनी संदिप धस, श्री. संदिप मधुकर धस यांची पत्नी यांच्या नावामधील फ्लॅट क. २०१. २रा मजला. सी विंग (फ्लॅट क्षेत्र-३५०चौ फट) शिव सार्ड हाऊसिंग सोसायटी, रिद्धी सिद्धी नगर, हाजी मलंग रोड, गाव-आदिवली ढोकळी, तालुका-अंबरनाथ, जि.

दिनांक: ०३.०९.२०२१ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी/मुख्य व्यवस्थापक (सेंट्रल बँक ऑफ इंडिया)



शाखा: धुंदलवाडी जि.-पालघर, महाराष्ट्र-४०१६०६.

#### परिशिष्ट IV (नियम-८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने (सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट . इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ९ जुन, २०२० रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार <u>श्री. अनुप एकनाथ मोरे आणि श्री. एकनाथ दामोदर मोरे</u> यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम <u>रु. ४,१३,९९०.८७ /-(रुपये चार लाख तेरा हजार नऊशे नव्वद आणि</u> <u>सत्याऐंशी पैसे मात्र)</u> अधिक ९ जुन, २०२० पासून पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभार या रकमेर्च गरतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वां सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांन प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२च्या नियम ८ अन्वये या **०४ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतल

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह त्र्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिय यांस रक्कम रु. ४,१३,९९०.८७) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्य

पोटकलम (८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

गहाणदाराचे नाव- अनुप एकनाथ मोरे आणि एकनाथ दामोदर मोरे.

ाहाणदाचा पत्ता- येथे आणि पोस्ट-धुंदलवाडी, बाजारपाडा रोड, ता. डहाणु, जि. पालघर ४०१६०६ मिळकतीचा संपुर्ण तपशील: श्री. अनुप एकनाथ मोरे यांच्या नावामधील बाजारपाडा, ता. डहाणु, जि गलघर ४०१६०६ येथे स्थित गावठन जिमनीवर बांधकामित घर क्र. १७९. मोजमापित ६०० चौरस फूट. सिमाबद्धः उत्तरेद्वारे- बाजारपाडा रोड, दक्षिणेद्वारे- श्री. रसिक कापडी यांच्या नावामधील मिळकत, पूर्वेद्वारे- श्री. कारभारी जवारे यांच्या नावामधील घर क्र. ३६०, पश्चिमेद्वारे- श्री. अमोल मोरे यांच्य नावामधील घर क्र. १८२.

स्थळ : धुंदलवाडी

प्राधिकृत अधिकारी/मुख्य व्यवस्थापव (सेंट्रल बँक ऑफ इंडिया)

कर्नना (नारिया / मनामन्त्रनामक) मनामिकी नारिय / मकमा शकीन करा (मनामिकी

# The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressiournal.in



ईव्हीबी खारघर शाखा: प्लॉट क्र एफ/८४, साई सीएचएस, सेक्टर-१२, खारघर, नवी मुंबई-४१०२१० दरः ०२२-२७७४१९०४/५

#### ई-मेल:vjkgar@bankofbaroda.co.in कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२)अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०१.०६.२०२१ मागणी सचना जारी करून कर्जदार **श्री.संदिप मारुती** मेघाडे, मे. शिव सृष्टी कंटेनर मुव्हर्स यांना सूचनेमध्ये नमूद केलेली खकम रू. २४,४५,५३२.१९/- (रुपये चोवीस लाख पंचेचाळीस हजार पांचशे बत्तीस आणि पैसे एकोणवीस मात्र) ३१/०७/२०२१ रोजीस ही रक्कि सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. सदर सूचनेच

ल हा ---- मधील----(वर्तमानपत्राचे नाव) ररील वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आहे कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सचन रण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे हलम १३ चा उप-कलम (४) च्या अन्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **६ सप्टेंबर, २०२१** रोर्ज भेथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सद्रह् मिळकतीच्य देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदारू मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या २४,४५,५३२.१९/- (रुपये चोवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे बत्तीस आणि पैसे एकोणवीस मात्र) ०१/०६/२०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

नोंदणीकृत उप-जिल्हा पनवेल आणि जिल्हा रायगड मधील प्राजक्ता सीएचएस लि., आर्केड, सेक्टर १२ खारघर सर्वे क. --/सीटी किंवा टाऊन सर्वे क्र.---/खासरा क्र.--- मधील रूम क्र. २०, प्लॉट डी३८ चे समाविष्टीत मिळकर्ताचे ते र्व भाग व विभाग. सीमाबद्ध: उत्तर: प्लॉट सी , दक्षिण: अंतरिम रस्ता पूर्व: क्लस्टर क्र डी१९, पश्चिम: क्लस्टर क्र डी३७

दिनांक : ०६.०९.२०२१

सही / - प्राधिकत अधिकारी

# SAHARA INDIA PARIWAR

# मास्टर केमिकल्स लिमिटेड

सीआयएनः एल९९९९९एमएच१९८०पीएलसी०२२६५३ नोंदणीकृत कार्यालयः २५-२८, प्लॉट क्र. २०९, ॲटलांटा बिल्डिंग, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१.

दर.: ०२२-४२९३१८०० फॅक्स: ०२२-४२९३१८७० ईमेलः statutorymcl@rediffmail.com साईटः www.masterchemicals.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि

ई-व्होटींग ची माहती

याद्वारे सूचना देण्यात येते कीः

कंपनीची ४१ वा वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ०१.०० वा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात २५-२८, प्लॉट क्र. २०९, ॲटलॉटा बिल्डिंग, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१ येथे एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून कंपनीच्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तके १६ सप्टेंबर, २०२१ पासून ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

सभासद आणि सर्व अन्य संबंधित यांनी कृपया हस्तांतरण विलेख, पत्त्यातील बदल आणि अन्य दळणवळया कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात किंवा कंपनीच्या शेअर टान्स्फर एजंटकडे मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेंड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई-४०० ०८३ यांच्याकडे नोंदवावेत.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ ने सुधारित केलेल्या कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० ला अनुसरून कंपनीला तिच्या सभासदांना **एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर** सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या ई-व्होटिंग सेवेमार्फत ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचे मताधिकार वापरण्याची सुविधा देताना आनंद होत आहे. २३ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट/हक्कदारी तारखेस प्रत्यक्ष प्रकारे किंवा डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद सीडीएसएलच्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतात. ई-व्होटिंग सुविधा पुरवण्याबरोबरच कंपनी जे सभासद एजीएममध्ये उपस्थित असतील, परंतु त्यांनी ई-व्होटिंग सुविधेद्वारा त्यांची मते दिलेली नसतील अशा सभासदांसाठी एजीएममध्ये मतपत्रिके दारे मतदानाची सविधा देखील परवली आहे. रिमोट ई-व्होटिंग आणि मतपत्रिके द्वारे मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पडते की नाही ते पाहण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. अमरेंद्र राय ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सेक्रेटरीज यांची नेमणूक केलेली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर, परंतु कट-ऑफ डेट पूर्वी ज्या कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद बनली असेल ती एजीएमच्या सचनेत दिलेली प्रक्रिया अनुसरून किंवा helpdesk.voting@cdslindia.com वर एक विनती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात.

ई-व्होटिंगचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी (स. १०.०० भा.प्र.वे.) सुरू होईल आणि गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी (सं. ०५.०० भा.प्र.वे.) संपेल, त्यानंतर ई-व्होटींग करण्यास अनुमती नसेल. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलकडून ई–व्होटिंग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल. एकदा का सभासदाने ई-व्होटिंगने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर

ई-व्होटिंगशी संबंधित चौकशी/तक्रारींच्या बाबतीत, सभासद www.evotingindia.com वरील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज)चा संदर्भ घेऊ शकतात किंवा १८००-२००-५५३३ वर कॉल करू शकतात.

मास्टर केमिकल्स लिमिटेडसाठी सही/-

ठिकाण : लखनऊ दिनांक: १४.०८.२०२१

राजन कुमार सिंग कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी रामेश्वर मीडिया

एनकेजीएसबी को-ऑप. बॅक लि.

**नोंद. कार्यालय** : लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ वसली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६०. दू.क्र.: २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स : (०२२) २८२०३६०३, ई-मेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

# मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२))

# ज्याअर्थी.

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०९.०९.२०२१

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी कर्जदार/ हमीदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही कर्जदारांना रजिस्टर पोस्ट/ए.डी/ हॅण्ड डिलिंव्हरी द्वारे पाठविण्यात आली पण संबंधित पक्षकारांना बजाविता येऊ शकली नाही तरी, खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सदर सूचना प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नमूद एकूण रकमेचा भरणा करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलविण्यात आले आहे, कसूर केल्यास प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारण मत्तांच्या विरुद्ध सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करण्यास भाग पडेल.

कजदार/हमादार/ गहाणवटदाराच नाव	एनपाएचा ताारख/ मागणी सूचना जारी केल्याची तारिख	एकूण थकात रक्कम (मागणा सूचनेतील नमूद थकीत रक्कम)	गहाणा मळकत, जगमगहाण मत्ता, स्टाक्स आाण बुक डप्थच वणन
१. श्री. सथीष कृष्णा पिल्लाई (कर्जदार आणि गहाणदार) २. श्रीम. सुमा सथीष पिल्लाई (सह-कर्जदार आणि गहाणदार) ३. श्री. शाजी वलक्कामत्तम जोसेफ (हमीदार) व्हीआरएचएलएन- ८२/एमओआर-२०१५ साठी ४. श्री. लोकेश गुरुवप्पा पूजारी (हमीदार) व्हीआरएचएलएन- ८२/एमओआर-२०१५ साठी	<u>२९/०६/२०२१</u> १८/०८/२०२१	३१/०७/२०२१ रोजीस रु. ३२,४५,२५६.८९ सह पुढील प्रयोज्य व्याज आणि प्रभार	वसई- ।/॥/॥ तालूका वसई आणि जिल्हा ठाणेच्या न्यायाधिकारीतेत नवघर मणिकपुर नगर परिषद्/ वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत जमीन धारक सर्व्हें क्र. १८, हिस्सा क्र. १, २/१, १/२,४ आणि ५ च्या भाग आणि विभागावर बांधलेले फ्लॅट परिसर क्र. २०३, दुसरा मजला, बी विंग, पवन पराडाईस, न्यु लिंक रोड, वसंत नगरी जवळ, वसई पूर्व, जिल्हा ठाणे आणि मोजमापित अंदाजे ६३६ चौ. फू. चटई क्षेत्र आणि सदर इमारत परिसर
१. श्री. सतिष काहकारो इंगोले (कर्जदार आणि गहाणदार) २. श्रीम. मिनाक्षी सतिष इंगोले (सह-कर्जदार आणि गहाणदार)	<u>२९/०५/२०२१</u> २१/०८/२०२१	३१/०७/२०२१ रोजीस रु. ४,०५,६०७.११ सह पुढील प्रयोज्य व्याज आणि प्रभार	मिरा भाईंदर महा नगर पालिकाच्या न्यायाधिकरीतेत गोदेव च्या महसूल गावामध्ये स्थित असलेले आणि वसलेले शहर महानगरपालिका, धारक जुना सर्व्हें क्र. ७८, नवीन सर्व्हें क्र. ४, हिस्सा क्र. ३ येथे बांधलेले, काशी नगर नवधर फाटक रोड, श्री विनायक पॅलेस को-ऑप हाऊ सोसा लि. नावे ज्ञात इमारतीमध्ये फ्लॅट क्र. ४०३, ए विंग, चौथा मजला.
१. श्री. रविंद्र राधेश्याम तिवारी (कर्जदार आणि गहाणदार) २. श्रीम. सुमन रविंद्र तिवारी (कर्जदार आणि गहाणदार)	<u>২</u> ০/০૬/२०२१ ০৬/০৬/२०२१	३०/०६/२०२१ रोजीस रु. १६,९४,३७०.९६ सह पुढील प्रयोज्य व्याज आणि प्रभार	श्री. रविंद्र राधेश्याम तिवारी यांच्या मालकीचे मिरा भाईंद्रर महानगरपालिकेच्या हदीत महसूल गाव, नवघर भाईंद्रर येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक जुना सर्व्हे क्र. ९४, नवीन सर्व्हे क्र. ५, हिस्सा क्र. ३ च्या भाग आणि विभागावर नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व - ४०१ १०५ येथे श्री देवा को - ऑप हाऊ सोसा. लि. ज्याचे नोंदणी क्र. टीएनए/टीएनए/एचएसजी/टीआरसी/ ७५८० सन ०९९५ - ९६ नावे ज्ञात सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०२, सुपर बिल्ट अप क्षेत्र ५५० चौ.मूटर्स तत्समचे सर्व ते भाग आणि विभाग.

सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही अन्य लागू तरतुदीन्वये योग्य, बरोबर आणि आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कार्यवाही किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या हक्काला बांधा येऊ न देता आहे.

सही/ प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

### जाहीर सूचना

श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल मेहता) हे तमाम जनतेला कळवितात आहेत की, ते २१/२३, पारसीवाडा, २री स्ट्रिट, व्हीपी रोड, खेतवाडी, मुंबई, पिनकोड-४००००४ येथे स्थित गिरगाव विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ६८८ धारक आणि पूर्वीचा धारक जिल्हाधिकारी जुना क्र. २८६ आणि नविन क्र. १९४९ आणि जुना सर्व्हे क्र. २ आणि नवीन सर्व्हे क्र. ७४२९ . आणि जिमन मोजमापित अंदाजे २३१ चौ.यार्ड्स च्यासह सर्व रचना ( **लक्ष्मी निवास बिल्डिंग** समाविष्टीत) चे सर्व त्या भाग आणि विभाग (यानंतर सदर मिळकत असे एकत्रितरित्या उल्लेख) चे सह-मालक (इतरांसह) आहेत.

कृपया नोंद घ्यावी की, श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल मेहता) हे वरीलसदर मिळकतीचे सह-मालक असल्याने त्यांच्या द्वारे सदर मिळकतीमधील त्यांचे शेअर्ससह व्यवहार केला जाईल आणि त्यांनी कोणत्याही इतर सह-मालक आणि/किंवा त्रयस्थ पक्षांना सदर मिळकतीमधील त्यांच्या शेअर्ससह व्यवहारासाठी अधिकार दिलेला नाही. कोणतेही व्यक्ती किंवा पक्षाला सदर मिळकतीसह कोणत्याही प्रकारचा व्यवहार करायचा असल्यास त्यांना सदर मिळकतीमधील त्यांच्या शेअर्सकरीता प्रत्यक्षात **श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल** मेहता) यांच्यासह व्यवहार करावा लागेल. जर कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष हे श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल मेहता) यांच्या संमती शिवाय कोणत्याही प्रकारे सदर मिळकतीसह व्यवहार करत असल्यास ते त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर करतील आणि श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल मेहता) हे कोणत्याही प्रकारे सदर करीता जबाबदार असणार नाहीत आणि जर आवश्यक असल्यास **श्री. मंगिलाल ए. कानुगा** (उर्फ मंगिलाल मेहता)यांनी आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे हक राखुन ठेवले

दिनांक ०९ सप्टेंबर, २०२१.

श्री. मंगिलाल ए. कानुगा (उर्फ मंगिलाल मेहता) पत्ताः श्रीपाल मेटल लि., ४५ सी.पी. टॅंक रोड, मुंबई-४००००४ ईमेल आयडी: hitheshmehta@gmail.com

बैंक ऑफ इंडिया BOI

गह कर्ज

मुलुंड (पश्चिम) शाखा- ओम शिवम सीएचएस., तळमजला, - -अग्रवाल हॉस्पिटल समोर, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०. द्र. क्र.: २५६१७९८२, २५६१५५१४. ईमेलः Mulundw.navimumbai@bankofindia.co.in

# कब्जा सूचना

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, मुलुंड पश्चिम शाखा (संस्थेचे नाव) चे प्राधिकृत अधिकार्र या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००३ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०६.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. रविद्रसिंग सजवान आणि सौ. हेमा रविंद्रसिंग सजवान यांस सूचनेतील नमूद रेक्कम सुविधेचा प्रकार मंजुर मर्यादा उर्वरित थकबाकी

२९.०५.२०२१ रोजीस रू. ६१.०८.८२१.८५ ₹. ५८,००,०००/-(अधिक २९.०५.२०२१ पासून ७.५०% न लावलेले व्याज)

र्मिनल लोन ₹. ५,००,०००/-२९.०५.२०२१ रोजीस रू. ४,७८,८३७.०७ (अधिक २९.०५.२०२१ पासन ७.५०% न लावलेले व्याज ₹. ४७,००,०००/-वर्किंग कॅपिटल

२१.०४.२०२१ रोजीस रू. ५२,२६,५२३.५० मे. सुहानी टेलिकॉम (अधिक २१.०४.२०२१ पासून ७.५०% न लावलेले व्याज) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन ६ सप्टेंबर, २०२१ रोजी कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक** ऑफ इंडिया, मुलंड पश्चिम शाखा करीता रक्कम रु. १,१८,१४,१८२.४२ आणि त्यावरील पढील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणीकृत जिल्हा ठाणे मधील नवी मुंबई महानगरपालिकेमधील गाव दिवे, ऐरोली, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील स्थित, वसलेल्या आणि असलेल्या गावठन विस्तार स्किम अंतर्गत प्लॉट क्र. ई/२४ ते ई/२७ वर बांधकामित कस्तुरी व्हॅली अपार्टमेंटच्या बी विंग मधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५२९.६१ चौ.फूट चटई क्षेत्र समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध: उत्तरेस राधा कृष्णा बिल्डिंगद्वारे, **दक्षिणेस** कृष्णा मंदिर द्वारे, **पूर्वेस** शिव पार्वती बिल्डिंग द्वारे, **पश्चिमेस** हिना बिल्डिंग द्वारे.

दिनांक: ०६.०९.२०२१ ठिकाण: मुलुंड पश्चिम.

प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)

#### जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ७३ए, एसडीएफ - III, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९६.

वेबसाइट : www.giesl.in; ई-मेल : investors@giesl.in; दूरध्वनी : ९१ २२ ४४८८ ४४८८; फॅक्स : ९१ २२ २८२९ ०६०३; सीआयएन : एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१२७

#### १५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान व बुक क्लोजर चुना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम

**गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी** दु. ३.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे जिच्या करिता कंपनीचे नोंदणीकत कार्यालय ७३ए, एसडीएफ - III, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९६, महाराष्ट्र असे सभेची ठिकाण अशी

कोव्हीड-१९ साथरोगाचा उद्रेक पाहता, सामाजिक अंतर चे नियम पाळावयाचे आहेत आणि निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेले ०८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्यूलर क्र. १७/२०२० सहवाचता ३१ डिसेंबर. २०२० दिनांकित जनरल सर्क्यलर क ३९/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली दिनांक ०५ मे, २०२० चे सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि १२ मे, २०२० दिनांकित सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सहवाचत दिनांक १५ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (एकत्रित उल्लेख ''सेबी सर्क्युलसं'') च्या अनुषंगाने आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत ही एजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिग (''व्हीसी'' . किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. सदर सर्क्युलरच्या अनुपालनांत एजीएमची सूचना तुमचे डिपॉझिटरी पार्टीसिपंट/कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे नोंदवलेल्या तुमच्या ई-मेल ॲड्रेसवर फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून

ई-व्होटींग, निर्देशांसह सचनेची इलेक्टॉनिक पाठवणी मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ रोजी पर्ण केली अन्य बाबींसह रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पद्धत कंपनीची वेबसाईट www.giesl.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या <u>www.nseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड च्या https://www.evotingindia.com वर सुद्धा

ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याची आणि रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धतः (i) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्याचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/आरटीएकडे

नोंदवले/अद्ययावत केले नाहीत त्या सभासदांनी कृपया त्यांचे संपूर्ण नाव (असल्यास संयुक्त धारकांच्या नावासह), फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच शेअर प्रमाणपत्राची (दोन्ही बाजू) आणि पॅन कार्ड च्या स्व-साक्षांकित प्रति (सर्व संयुक्त धारकांचे) पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट मध्ये जोडून <u>investor@bigshareonline.com</u> आणि/किंवा <u>investors@giesl.in</u> वर ई-मेल ने कंपनीकडे एक अर्ज करून ते नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

) डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम, वेळोवेळी सुधारित तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ अनसार व सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीस सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहुन इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून रेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडसमवेत (सीडीएसएल) करार केला आहे. निर्धारित अंतिम तारखेस अर्थात दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार प्रत्यक्ष वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या कंपनीच्या सभासदांना त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देता येतील. वरील निर्देशित तरतुदींअंतर्गत आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे :

परोक्ष ई-मतदानाच्या समाप्तीची तारीख व वेळ बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा.

एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंद असेल अशी व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असेल. सूचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती कंपनीचे आरटीए. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्ता १ ला मजला, भरत टिन वर्क्स बिल्डींग, वसंत ओआसिसच्या समोर, मकवाना रोड, मरोळ अंधेरी पूर्व मुंबई - ४०० ०५९ येथे ईमेल <u>investor@bigshareonline.com</u> वर लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेकरिता संपर्क साधू शकतील. तथापि, एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे परोक्ष मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा

जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल त्यांना सभेमध्ये ई-व्होटींग सिस्टीमने मत देण्याची अनुमती असेल. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने एजीएमपूर्वी त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

कृपया नोंद घ्यावी की, परोक्ष ई-मतदानाद्वारे एकदा मत देऊ केल्यानंतर नंतर किंवा एजीएममध्ये तुमचे मत ् बदलता येऊ शकणार नाही. तथापि, तुम्ही एजीएममध्ये उपस्थित राहू शकता व चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता. एमसीए सर्क्युलर अनुसार सभासद एजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात व सीडीएसएल प्लॅटफॉर्म मार्फत केवळ एजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा प्राप्त करू शकतात.

एजीएमची सूचना व एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता प्रक्रिया यांच्यासह व्हीसी व ई–मतदान सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीची वेबसाइट <u>www.giesl.in</u> वर उपलब्ध आहे व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड  $\underline{\text{https://www.evotingindia.com}}$  वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला एजीएम मध्ये हजर राहणे आणि सीडीएसएल च्या ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग करण्यात

लिह शकता किंवा ०२२- २३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधु शकता.

काही अडचणी आल्या किंवा शंका असल्या तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या निमित्ताने व पात्र सभासदांच्या लाभांशाच्या निश्चितीकरिता बंद राहतील.

जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स लिमिटेडकरिता

बैंक ऑफ़ इंडिया BOI

एअर इंडिया इमारत, निरमन पॉईंट, २१६, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई-४०० ०२१ दूर: ०२२ २२८८२३०७/२२०४३०५८/२२८२९७२१/२२०२४०४८ ई-मेल:NarimanPoint.Mumbaisouth@bankofindia.com संद क्र.: एनआरपी/एडीव्ही/केजे/२०२१-२२/४४ ०२.०९.२०२१

#### कब्जा सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये बॅक्नेला प्रभरित तारणांचा

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ इंडिया,** नरिमन पॉईंट शाखा, एअर इंडिया इमारत, २१६, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई-४०० ०२१ चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८ सहवाचता कलम १३(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २४.०६.२०२१ मागणी सचना जारी करून कर्जदार **मे सीआरपी ब्यमोंट रिसर्च** (इंडिया) प्रा.लि., श्री. हितेश परमानंद आसरानी, संचालक आणि श्री. मनिष **रमेशचंद्र व्यास, संचालक**यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम **रु**. ४,१४,४३,६७२.१४(रुपये चार कोटी, चौदा लाख त्रेचाळीस हजार सहाशे बाहत्तर **आणि पैसे चौदा मात्र) अधिक व्याज ही** रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३(४) च्या अन्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०२, **सप्टेंबर, २०२१** रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया**च्या रु. ४,१४,४३,६७२.१४**(रुपये चार** कोटी, चौदा लाख त्रेचाळीस हजार सहाशे बाहत्तर आणि पैसे चौदा मात्र) अधिक **त्यावरील** व्याजाच्या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

श्री. मनिष व्यास(हमीदार) यांच्या नावामधील सीटीएस क्र. २२२०-सी, २२२०-डी, सर्वे क्र.३४५-सी(भाग), गाव दिहसर सीटी येथे स्थित सिद्धराज सीएचएसएल,काजुपाडा, बोरिवली(पूर्व), मुंबई-४०००६६ **चा भारद्वाज इमारत क्र**. २, ई विंग, १३वा मजला आणि १२व्या मजल्यावरील प्लॅट क्र. १२०१ संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग.

दिनांक : ०२-०९-२०२१ ठिकाण : मुंबई

सही/-

प्राधिकृत अधिकारी



#### युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड नों. कार्यालयः १११०, रहेजा चेंबर्स, ११ वा मजला, २१३, नरिमन पॉईंट,

मुंबई-४०००२१. • द्रः: (०२२) ६६३० १४०० • वेबसाईट: www.eurotexgroup.com • ईमेल: eurotex@eurotexgroup.con

• सीआयएनः एल७०२००एमएच१९८७पीएलसी०४२५९८

#### सूचना

याद्वारे सचना देण्यांत येते की. कंपनी अधिनियम. २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने जारी केलेली अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० व १३ जानेवारी, २०२१ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले १२ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ च्या अनुपालनांत युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

एमसीए ने जारी केलेली वरील सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनांत अन्य गोर्ष्टींसह रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पर्ध्दत दर्शवणाऱ्या कंपनीच्या ३४ व्या एजीएमच्या सूचनेसह संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोडण्याची गरज असलेले अन्य दस्तावेज यासह वित्तीय विवरणांचा समावेश असलेला ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना आणि हक्कदार असलेल्या अन्य सर्व व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक

सभासदांनी हे सुध्दा ध्यानांत ठेवावे की, २२ जून, २०२१ दिनांकीत ३५ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eurotexgroup.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच. बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध असेल. ३५ व्या एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाईट www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता १९ मार्च, २०१५ पासून कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारण नियम, २०१५ ने सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, जनरल मिटींग वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (एसएस-२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१९ च्या रेग्युलेशन ४४ आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स च्या अनुपालनांत कंपनीला तिच्या सभासदांना १२ सप्टेंबर, २०२० च्या एजीएमच्या सूचनेप्रमाणे करावयाच्या कामकाज संबंधात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सोय करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) शी एक करार केला आहे. रिमोट ई-व्होटींग वापरुन तसेच एजीएमच्या तारखेस ई-व्होटींग सिस्टीम द्वारे सभासदांनी मते देण्याची सुविधा सीडीएसएल कडून पुरवली जाईल.

सुरळीत आणि पारदर्शकपणे ई-व्होटींग पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून मे. एस. के. जैन अँड कं. व्यवसायिक कंपनी सेक्रेटरी ची नियुक्ती केली आहे. सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते कीः १. २७ ऑगस्ट, २०२१ ह्या रेकॉर्ड डेट रोजीस ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी

पार्टिसिपंट कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि अन्य दस्तावेज पाठवणे कंपनीने ०६ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्ण केले. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी (स. ९.०० वा.)

सुरु होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी (सं. ५.०० वा.) संपले. त्यानंतर

सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. फक्त २१ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार

२१ सप्टेंबर, २०२१ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीमधील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणांत सभासदांचे मतदान अधिकार असतील. कोणत्याही व्यक्ती सूचना पाठवल्या नंतर परंतु कट-ऑफ डेट (म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२१) पूर्वी शेअर्स संपादित करुन कंपनीच्या सभासद बनल्या असतील त्या कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, मे. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याकडे ई-मेल आयडीः investorsqry@datamaticsbpm.com ला एक विनंती पाठवून सिक्वेन्स क्रमांक

२१ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट च्या कामाची वेळ संपतांना एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले नसेल असे कंपनीचे सभासद ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याचा त्याचा/तिचा/त्यांचा अधिकार वापरल्या नंतरही सभासद सभेत सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा त्यांना मत देऊ दिले जाणार नाही. सभासदाने एकदा का मत दिले की, त्यानंतर सभासदाला त्यांत बदल करण्याची अनुमती नसेल.

जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही हेल्प सेक्शन खाली <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (''एफएक्यु'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकता किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लिहावा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे कराव्यात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करावा.

वेळेवर पत्र प्राप्त करण्याकरिता कृपया कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमचे सर्वात अद्ययावत ईमेल आयडी नोंदवावेत.

याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले प्रयोज्य नियम व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४२ ला अनुसरुन कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड साठी

सही/-राहल रावत

कंपनी सचिव व अनपालन अधिकारी

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२१

परोक्ष ई-मतदानाच्या सुरुवातीची तारीख व वेळ | सोमवार, दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. परोक्ष ई-मतदान सुविधा सदर तारीखा व वेळेच्या पश्चात अकार्यरत करण्यात येईल

एजीएमला हजर राह/सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदाना सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे कराव्यात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर

संबंधित नियमांतर्गत निर्धारित केल्यानुसार मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल व तो कंपनीच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल.

प्रांजली जोशी

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०८ सप्टेंबर, २०२१

कंपनी सेक्रेटरी